

November 3, 2021

BSE Limited Corporate Relationship Department P.J. Tower, Dalal Street, Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 514183

Sub: Advertisement in Newspapers regarding financial results

We hereby submit copies of newspaper publication of financial results that were approved by the Board of Directors of the Company in their meeting held on November 1, 2021. The advertisements appeared in both English and regional language (Marathi) newspaper on November 2, 2021 and November 3, 2021 respectively.

This is for your information and records.

Thanking you,

For Black Rose Industries Limited

Menil - Anlan

Nevil Avlani

Company Secretary and Compliance Officer

Australia okays Covaxin for travel ahead of WHO meet

New Delhi, 1 November

ustralia on Monday recognised Covaxin for the purpose of establishing a traveller's vaccination status, two days before the World Health Organization meets for final assessment of the emergency use listing of the made-in-India vaccine.

The backing of Australia could tip the scale in favour of Covaxin when the WHO meets on November 3. Asserting India's prowess in manufacturing, vaccine Prime Minister Narendra Modi at a G-20 summit session in Rome on Saturday said it was necessary that the WHO approves Indian vaccines "at the earliest".

A technical advisory group of the WHO had sought additional clarifications from Bharat Biotech for Covaxin to conduct a final risk-benefit assessment for emergency use listing of the vaccine.

tries that have recognised Covaxin for travelers include Nepal, Zimbabwe, Iran, Philippines, Mauritius, and Mexico. Apart from Bharat Biotech's Covaxin, Australia has recognised BBIBP-CorV manufactured by Sinopharm, China, as an eligible vaccine for travellers. The recognition is for travellers aged 12 and over who have been vaccinated with Covaxin, and those 18 to 60 who have been vaccinated with BBIBP-CorV.

In a statement, Therapeutic Goods Administration (TGA) under Australia's health department said: "In recent weeks, the TGA has obtained additional information demonstrating these vaccines provide protection and potentially reduce the likelihood that an incoming traveller would transmit Covid-19 infection to others while in Australia or become acutely

unwell due to Covid-19." TGA has received supporting information from the vac-



"I thank my dear friend @ScottMorrisonMP for Australia's recognition of India's Covaxin. It is an important step forward in the post-Covid partnership between India and Australia' NARENDRA MODI

Prime Minister

cine sponsor or the WHO. Australia allows travellers who have taken the Covishield shot. "Many citizens of China and India as well as other countries in our region where these vaccines have been widely deployed will now be on entry to Australia."

The move is likely to have a significant impact on the return of international students, and travel of skilled and unskilled workers to Australia.

The Australian authority has said those who have received two doses of a TGAapproved or recognised vaccine at least 14 days apart are regarded as fully vaccinated from seven days after the second dose. This includes homologous - two doses of the same vaccine and heterologous - two doses of two different TGA-approved or recognised vaccines schedules.

Last week, the US Centres for Disease Control and Prevention had put Covaxin on the list of qualifying Covid-19 vaccine candidates, under the category of "participants in certain vaccination." The WHO has so far approved Covid-19 vaccines of Pfizer-BioNTech, AstraZeneca-SK Bio/SII, J&J, Moderna, and Sinopharm for emergency use.

ASIAN TEA AND EXPORTS LIMITED

CIN: L24219WB1987PLC041876 Registered & Corporate office: Sikkim Commerce House, 5th Floor, 4/1 Middleton Street, Kolkata, West Bengal – 700071, India. Tel No: 033 - 40063601; E-Mail ID: cosec@asianteaexports.com; Website: www.asianteaexports.com:

NOTICE OF RECORD DATE

Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 and vide resolution dated 1" November, 2021 passed by the Board of
Directors of the Company, Notice is hereby given that the Record Date for determining
names of Eligible shareholders for the Rights Issue shall be Tuesday, 9" November, 2021.

For Asian Tea and Exports Limited On behalf of the Board of Directors

Date: November 1, 2021 Place : Kolkata Company Secretary and Compliance Office

BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED nex Birla Mansion No. 2, 1st Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbal 400 004 Tel.: +91 022-23825060E-mail: info@birlaprecision.com Website: www.birlaprecision.

An ISO 9001:2000 & ISO 14001:2004 Company CIN: L29220MH1986PLC041214 NOTICE

Notice is hereby given nursuant to Regulation 29 and 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligation reduce is nerety given pursuant to Regulation 29 and 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors Birla Precision Technologies Limited, will be held on Friday, 12th November, 2021, at First Bio Dalamal House, Norlman Point, Mumbai – 400021 to approve & take on record, inter alia the U audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th Septemba 2021.

The said intimation will be available on the website of the Company at www.birla

केनरा बैंक Canara Bank 📣 🏿 सिडिकेट Syndicate

HR WING, 112, J C ROAD, BENGALURU - 560 002

TENDER NOTICE

Canara Bank Invites RFP for "RFP CB/IR/GPAI/003/2021 dated 02/11/2021 for Group Personal Accident Insurance Policy'

The details are published in the Bank's website: http://www.canarabank.com/tenders

CPP Portal:

https://eprocure.gov.in/epublish/app Interested parties may respond. Amendments will be hosted in our website only.

CHIEF GENERAL MANAGER



TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED

T.No.e-19/CEG/SEG-II/E4A12/KTPS-VII Stage/IAR Insurance/ 2021-22

KTPS-VII Stage - Providing of Insurance coverage to the Assets of KTPS-VI Stage (1x800MW) Unit under Industrial All Risk Policy and arranging Insurance Coverage for standalone public liability and Terrorism for the entire plant of KTPS-VII Stage for a period of one year from 26.12.2021 @ 00:00 Hrs to 25.12.2022 @ 24:00 Hrs. Sum Insured: ₹.5221,31,51,700/-. Scheduled Open & Closing Date: 20.10.2021 at 18:00 Hrs & 10.11.2021 at 11:00 Hrs.

KTPS-V&VI Stages - Replacement of 20A & 20B Crossing points (Turn out) and deep screening, lifting & packing from Chainage 0/0 to 0/3 in BDCR line and 0/9 to 1/2 in Manuguru line including points along with ballast supplement to the railway track at Gajulagudem bypass lines of KTPS-V&VI Stages, Paloncha Bhadradri Kothagudem Dist. Value of the works: ₹.21,34,362/-. Scheduled Open & Closing Date: 29.10.2021 at 17:00 Hrs & 15.11.2021 at 17:00 Hrs.

For further Details: "www.tsgenco.co.in & https://tender.telangana.gov.in"

BLACK ROSE

ALL IN A DAY

Akhilesh says won't fight polls; announces tie-up with RLD

Samajwadi Party supremo Akhilesh Yaday on Monday said he would not contest the coming Uttar Pradesh Assembly elections himself even as he announced that an alliance between his party and the Rashtriya Lok Dal is now final. Yadav, who is an SP MP from Azamgarh and regarded as the CM face of his party, said, "I will not be contesting the assembly election myself". However, later Yadav said a final decision on his contesting the polls will be

Four get death for 2013 Patna serial blasts at Modi's rally

A special NIA court on Monday awarded death sentence to four of the nine people convicted in the 2013 serial blasts that left six dead at the venue of a rally addressed by Narendra Modi, who was then the Gujarat chief minister and BJP's PM candidate. Special NIA judge Gurvinder Singh Mehrotra sentenced two other accused to life imprisonment, besides awarding 10 years rigorous imprisonment to as many and seven years in jail to another convict.

Ex-Maha home minister Deshmukh appears before ED

Former Maharashtra home minister Anil Deshmukh on Monday appeared before the Enforcement Directorate (ED) for questioning in a money laundering case, officials said. They said the federal probe agency will record the statement of the NCP leader under the Prevention of Money Laundering Act in connection with the criminal investigation being carried out by it in the alleged ₹100 crore bribery-cum-extortion racket in the Maharashtra Police establishment that led to Deshmukh's resignation in April. Deshmukh had skipped atfour summons issued by the ED in the case.

Farmers to intensify protests if laws not repealed by Nov 26

Bhartiva Kisan Union leader Rakesh Tikait on Monday said the Centre has time till November 26 to repeal its farm laws, after which farmers' protest around Delhi will be intensified. November 26 will mark one year of the ongoing farmers' stir at Delhi's border points of Singhu, Tikri and Ghazipur. The protest is being led by farmers collective Samyukta Kisan Morcha. "The government has time till November 26, after that, farmers will reach the border at the movement sites on tractors from villages and strengthen the tents at the movement site with solid fortifications," he tweeted. PTI

Defaulting borrowers foiling recovery task: Alchemist ARC

(ARC) on Monday alleged that defaulting

borrowers were trying to "frustrate the recovery process", THE ARC SAID SBI which it, along with the lenders, had initiated.

Instead of repaying their ASSIGNING THE NPA dues, such borrowers are ON MARCH 20, maligning the image of 2014. CHAUDHURI Alchemist ARC's directors and HAD RELINQUISHED harassing them, Chief Operating HIS POSITION AS Officer Manish Nihalani said. On Sunday, former SBI SEPTEMBER 2013

Chairman Pratip Chaudhuri was arrested by Jaisalmer Sadar police from and could not repay. The directors and the his residence for allegedly selling a nonperforming asset (NPA)-Hotel Gaudavan to Alchemist ARC at a low value. Chaudhuri is now a director on Alchemist ARC's board.

Chaudhuri was arrested by the Jaisalmer Police on the basis of a protest petition filed by former directors of Hotel Gaudavan before the chief judicial magis-

The petition was accepted, and nonbailable warrants were issued against had set aside the possession notice on Following the arrest of a former State Bank Chaudhuri and Alok Dhir, promoter of the grounds that the NPA was "improperly" of India (SBI) chairman who is on its board, ARC, without issuing any summons or declared, and Alchemist ARC filed an notice Nihalani said

'The ARC is examining all legal remedies," Nihalani said when asked if Dhir would appear **FOLLOWED A FAIR** before the authorities. PROCESS FOR

The ARC has said SBI followed a fair and transparent process for assigning the NPA on March 20, 2014, Chaudhuri had relinquished his position SBI chairman on September 30, 2013.

Hotel Gaudavan had taken a loan of ₹ 25 crore from SBI Rathore family were personal guarantors of the loan.

Alchemist ARC had taken possession of Hotel Fort Rajwada Jaisalmer and Garh Rajwada, Jaisalmer, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Income Act (Sarfaesi Act).

The borrowers tyhen filed a securitisa-

Tribunal (DRT), Nihalani said, The DRT appeal in the Debt Recovery Appellat Tribunal (DRAT).

The DRAT upheld the order passed by the DRT, and Alchemist challenged it before the Delhi High Court. The court had directed the ARC to take action under Sarfaesi Act by issuing fresh notice. After issuing fresh notice, the borrowers had filed a protest petition.

After the Insolvency and Bankruptcy Code became effective, the National Company Law Tribunal admitted it, and an insolvency resolution professional was appointed.

This was challenged by the borrowers in the Rajasthan High Court, and the court declined to give any stay on the admission order passed by the NCLT. Borrowers moved the Supreme Court, and the petition was dismissed by the top court, Nihalani said.

Lawyers who represented Hotel Gaudavan at Supreme Court declined to comment.

FROM PAGE 1

SBI...

Such arrests are a grave matter and the association will raise the issue with the Department of Financial Services and Rajasthan government, he said.

The management committee of IBA will also seek redressal. Mehta added.

SBI, in a statement, said the 'Garh Rajwada' hotel project in Jaisalmer was financed by it in 2007. With the key promoter passing away in April 2010, the account slipped into NPA in June that year.

After recovery attempts failed, the dues were assigned to an asset reconstruction company (ARC) for recovery in March 2014 as per a laid down process. The borrower was also subjected to an insolvency process by the ARC and the assets were acquired by an NBFC in December 2017.

Chaudhuri retired from the bank in September 2013 and subsequently ioined Alchemist ARC. As recovery efforts failed, approvals for sale to ARC were taken in January 2014. The assignment to ARC was completed in March 2014. It transpires now that the

SBI CHAIRMAN IN

borrower had initially filed an FIR with the State Police against the sale of asset to SBI said aggrieved against

the negative closure report filed by police authorities, the borrower had filed a protest petition. SBI was not made a party to this case. All directors of that ARC including Chaudhuri, who joined it in October 2014, have been named in the alleged scam.

ARC has alleged that the defaulting borrowers are trying to "frustrate the recovery process" that has been initiated by the lenders and Alchemist ARC. Instead of repaying their dues, defaulting borrowers, Harender Singh Rathore and Lokendra Rathore, are harassing and maligning the image of Alchemist ARC's directors, Nihalani alleged. "The ARC is examining all legal remedies,"

Nihalani said when asked if Alok Dhir would appear before the authorities.

Bankers...

"Time for an overhaul of judicial processes to improve transparency and introduce accountability," Srivastava tweeted. "It is blasphemy," said a senior banker, requesting anonymity. "This is a case of judicial overreach. The finance ministry, the Indian Banks' Association (IBA), and SBI must immediately challenge this in a higher court. Only investigative agencies and the special fraud investigation office (SFIO) have the authority to arrest a banker after due investigation," said the banker. The 'Garh Rajwada' hotel project in Jaisalmer was financed by SBI in 2007. With the key promoter passing away in April 2010, the account slipped into NPA in June that year, SBI said in its statement. After recovery

attempts failed, the dues were

assigned to an asset recon-

struction company, Alchemist ARC, in March 2014 in accordance with a laid-down process. The borrower was also subjected to an insolvency process by the ARC, and the assets were acquired by a nonbanking financial company (NBFC) in December 2017.

Chaudhuri retired from the bank in September 2013 and joined Alchemist ARC after his retirement. The arrest pertains to those who were directors of the ARC in October 2014.

The arrest comes within days of the finance ministry issuing norms for state-owned banks on the uniform staff accountability framework for NPA accounts over ₹50 crore. A communique from the IBA said the framework, issued on October 29 and applicable from April 2022, protects bankers from bona fide business decisions gone wrong later. The bank staff won't be held responsible for the decisions, other than cases of frauds, if the account turns bad.

More on business-standard.com

BLACK ROSE INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: 145/A, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 • Tel.: +91 22 4333 7200 • Fax: +91 22 2287 3022
E-mail: Investor@blackrosechamicals.com • Wahersa unan blackrosechamicals.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2021

Particulars 30.09,2021 30.09.2021 30.09.2020 30.09.2021 30.09.2021 30.09.2020 (REVIEWED) (REVIEWED) (REVIEWED) (REVIEWED) (REVIEWED) (REVIEWED) Total income from operations 10,200.22 16,257.96 6,657.42 12,604.83 22,516.84 11,318.02 let Profit/(Loss) for the period before Tax 1,199.57 2,170.84 796.82 1,227.6 2.235.60 832.51 1.625.00 597.47 1.670.33 622,45 Net Profit/(Loss) for the period after Tax 902.48 922.15 1,631.88 1,677.21 629.41 907.27 604.43 926.95 hensive Income for the period ng Profit/(Loss) for the period (after tax Egulty Share Capital 510.00 510.00 510.00 510.00 510.00 510.00 n the Audited Balance Sheet of previous year arning Per Share (of ₹ 1/- each) for continuing and discontinued operations 3.28 3.19 e: The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2021 filed with

ancial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.black For and on behalf of the Board of Director

3SE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regularement) Regulations, 2015. The full format of the Standalone and Co

Aditya Birla Capital Limited

Date: November 1, 2021



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220 CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

AN EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

(₹ in Crore except per share data)

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Half Year Ended
	30 th Sept, 2021 (Unaudited)	30 th Sept, 2021 (Unaudited)	30 th Sept, 2020 (Unaudited)	30 th Sept, 2020 (Unaudited)
Total Revenue from Operations	5,593.22	9,892.21	4,595.17	8,629.17
Net Profit for the period Before Tax	529.25	926.87	359.56	644.21
Net Profit for the period After Tax (including Non- Controlling Interest)	357.05	627.39	252.09	439.02
Net Profit for the period After Tax attributable to the Owners of the Company	376.90	678.93	264.34	462.72
Total Comprehensive Income for the period attributable to Owners of Company [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	402.53	692.80	257.81	469.01
Paid-Up Equity Share Capital (Face Value of ₹10 each) Earnings per Share of ₹10 each (^ - not annualised)	2,415.96	2,415.96	2,414.13	2,414.13
(a) Basic - (₹)	1.56^	2.81^	1.10^	1.92^
(b) Diluted - (₹)	1.56^	2.81^	1.09^	1.91^

Place: Mumbai

Date: 1st November 2021

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on 1st November, 2021
 - The Standalone financial results are available at Company's website viz. www.aditvabirlacapital.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Standalone financial information is as indicated below:

(₹ in Crore)

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Half Year Ended 30th Sept, 2020 (Unaudited)	
	30 th Sept, 2021 (Unaudited)	30 th Sept, 2021 (Unaudited)	30 th Sept, 2020 (Unaudited)		
Revenue from Operations	22.94	64.67	17.50	25.52	
Profit for the period Before Tax	14.55	49.72	10.42	9.69	
Profit for the period After Tax	10.83	37.32	14,23	13.51	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	10.82	37.27	14.20	13.68	

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.adityabirlacapital.com.

> For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Capital Limited

> > S. C. Bhargava DIN: 00020021

An Aditya Birla Group Company

PUBLIC NOTICE FOR SALE AGREEMENT

lotice is here by given to the public from Ir. Hardik Mahendra Badani son of Late Ir. Mahendra Mansukhbhai Badani and Ars. Nehal Anurag Dani daughter of Late Ar. Mahendra Mansukhbhai Badani resident of Mr. Manendra Mansuknohai badani resident o 502/A, Shilp Tower, P.B. Marg, Deepak Talkies Delisle Road, Lowerparel, Mumbai - 400013 tha the sale agreement was in the name of our fath executed with name MR. MAHENDRA MANSUKHBHAI BADANI (Existing Owner No. IMANSOUNTBHAI BADANI (EXISING WITEIN 1) after his deth and in the nominee transferred to our mother's name Late Mrs. Vishakha Mahendra Badani wife of Late Mr. Mahendra Mansukhbhai Badani (Existing Owner No.-2) owners for the property bearing addressed at 502/A, Shilp Tower, P.B. Marg, Deepak Talkies, Delisle Road, Lowerparel, Mumbai-400013, is being now going to transfer with my brother's eing now going to transfer with my brother's ame Mr. Hardik Mahendra Badani son of Late Ir. Mahendra Mansukhbhai Badani with my no bjection letter. All person are hereby informe objection letter. All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of sale agreement. If anyone has objection on this agreement kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 14 days from this present.

Adv. Shujauddin H. Qureshi (Reg. 885)
Mr. Hardik Mahendra Badani,
502/A, Shilp Tower, P.B.Marg, Deepak Talkies,
Delisle Road, Lowerparel, Mumbai - 400013,
Jacob Mumbai Place: Mumbai Date: 03/11/2021

PUBLIC NOTICE

mt. Maruben Nazarali Maknojia along

Maknojia, was co-member jointly holding Share Certificate No.16 for five fully paid up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.76 to 80 ("said shares"

and holding undivided 50% share in Fla and nioling univided 30% shafe in Fish No.304 on the 3rd floor in Building No.B-3 of Star Vaishali Co-operative Housing Society Ltd., ("Said flat") having address at Vaishali Nagar, Off. S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102,

died intestate without making an

omination on 18/04/2015. Shri Nazara

member made an application to the Society for transfer of the membership

with the right, title and interest of the deceased member, in respect of the said shares and the said flat to his name. Any

erson/ persons having any objection aims, demand etc., in respect of the said ransfer are required to notify the same to the undersigned within 14 (fourteen) days of the publication of this notice with certified copies of such documents and other proofs in support of their objection

claims, if any. If no such objections/ claim

are received within the period prescribe

above, the Society shall be free to deal with the said transfer in such a manner as provided in the Bye-laws of the Society.

Sar-Secretary, Star Vaishali Co-op. Housing Society Ltd. Bldg. No. B-3, Vaishali Nagar, Off. S. V Road, Jogeshwari (W), Mumbai-400102. Pate: 03/11/202

Noormohammed Maknojia, the husban of the deceased member and one curviving legal heirs of the said decease

Shri Nazarali Noormohamme

इनलँड प्रिंटर्स लिमिटेड

सीआ<mark>यएन : L</mark>99999MH1978PLC020739 नोंदणीकत कार्यालय : ८०० संगीता एलिप्स, सहकार रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७.

दूर. : ०२२ - ४०४८२५०० ई-मेल: inlandprintersItd@gmail.com वेबसाइट : www.inlandprinters.in सूचना

तेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाचन विनियम ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन बाबींबरोबरच, दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्य तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर वेचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरित . कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. १२.११.२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे सदर सूचनेत विहित माहिती कंपनीची वेबसाइट www.inlandprinters.in वर तसेच बीएसई

इनलँड प्रिंटर्स लिमिटेड करित सही/ दिनांक : ०२.११.२०२१ कंपनी सचिव ठिकाण : मुंबई

लि.ची वेबसाइट www.bseindia.com वरही

Date: 29/10/2021

PUBLIC NOTICE

This is to inform you that my clients Mr. Sanjay Shrichand Ahuja, Mr. Jeetu Shrichand Ahuja are the present owner of G.B.P. Shop No. 17 & E No. 17. constructed on land bearing CTS No. 1025 situated at Village Kopari, Opp Sarvodaya Co-op Housing Society Ltd. Kopari Colony. Thane (East)-400603 (herein after called as said property) original copy of registered sale deed dated 23 November, 2012 executed by Shri Gurdas Premchand Chugeja, original copy of conveyance deed dated 9 October, 1986 and original copy of conveyance deed dated 26 August, 1966 are lost.

My client are intending to avail loan from Indusind Bank on the above said. property and we hereby call upon, if any person, lending institution has any claims or objection or any type of rights in the above mentioned property, then same may be sent within 7 days in writting from the date of this notice at the following address.

Indrapal M. Patil

(Advocate High Court) At Dive - (Kewani), Post Kalher, Tal. Bhiwandi, Dist. Thane-421302 Mobile No. 9820135280/8830238102

EIKO LIFESCIENCES LIMITED

[Formerly known as Narendra Investments (Delhi) Ltd.] (CIN: L65993MH1977PLC258134)

Regd off: 604, Centrum, Opp. TMC Office, Near Satkar Grand Hotel, Wagle Estate, Thane West MH 400604

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021

Sr.	Particulars	Quarter ended			Half Yea	Year ended	
No.		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(unaudited)	(unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	628.86	857.19	9.05	1,486.04	16.70	1,245.08
2	Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	29.26	53.62	3.70	82.88	6.12	83.27
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	21.88	40.12	3.16	62.00	4.96	61.43
4	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) after tax] and Other						
	Comprehensive Income (after tax)]	20.95	40.08	1.81	61.03	1.49	70.41
5	Paid up equity share Capital (Face value Rs 10/-)	831.63	831.63	382.00	831.63	382.00	382.00
6	Earning Per Share (EPS in ₹) (Not annualised)						
	(Basic, Diluted)	0.15	0.64	0.08	0.42	0.13	1.61

The above unaudiated results were reviewed by the Audit Committee of the Board on 02nd November, 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on 02nd November, 2021. The Statutory Auditors of the company have carried Limited Review of aforesaid results The above is an extract of the details format of Quarter and half Year Ended Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter and Half Year ended Financial Results are available on stock exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e. www.eikolifes

> For EIKO LIFESCIENCES LIMITED Laxmikant Kabra

Chairman & Director DIN: 00061346

BLACK ROSE

जाहीर नोटीस याद्वारे कळविण्यात येते की, श्री युनूस शेख/श्रीमती शेरीफा शेख (युनूस शेख यांची मृत पत्नी) रा. रेशनींग ऑफिसर हे निवृत शासकीय कर्मचारी दि. १६.०१.२०१६ रोजी मयत झाले. मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

Яh	. (विवाहात माहला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे		व्यक्तिशी					
	अशी दोन्ही नावे नमूद करावीत)		नाते					
	शबनम शेख	३९	मुलगी					
२	फहीम शेख	४३	मुलगा					
उ	उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात							
त्य	त्यांच्या निवृत वेतन/बँक ठेवी/प्रोव्हींडंट फंड/अनुकंपा							
तत	तत्वासाठी (शासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने),							
म्ह	म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्याचा लाभ							

हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासन ७ दिवासांत संपर्क साधावा, अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून

मिळणेकरिता (मृत वारस या नात्याने) वारस दाखला

निर्णय घेणेत येईल अर्जदार नाव व पत्ता शबनम शेख, इ/ ३०३, प्रेमा सदन, चार बंगला, अंधेरी (प) स्थळ: मुंबई दिनांकः ०३.११.२०२१

कार्यालय हे बैठकीचे ठिकाण मानले जाईल.

त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल.

<u>Kurl-on</u>

कर्लऑन एंटरप्राइज लिमिटेड

सीआयएन: यू३६१०१एमएच२०११पीएलसी२२२६५७

नॉदणीकृत कार्यालयः १००२/१००६, द अल्डेन्यू, आंतराष्ट्रीय विमानतळ रोड, हांटेल लीला समोर, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००५९. दुरध्वनी: ०८०४०३१३१३१, वेबसाहट:www.kurlon.com; ई-मेल: secretary@kurlon.com

१० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कुर्ल ऑन एंटरप्राइझेस लिमिटेड (कंपनी) ची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) गुरुवारी, २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

. (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३

च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांचे पालन करून आणि १३ जानेवारी २०२१ च्य एमसीएची परिपत्रके ८ एप्रिल २०२०, एप्रिलच्या परिपत्रकांसह एकत्रितपणे वाचण्यात आलेले सामान्य आणि

विशेष व्यवसाय १३, २०२० आणि मे ५, २०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित), १० वी एजीएम

बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, सभास्थळी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. कंपनीचे नोंदणीकृत

लागू असलेल्या परिपत्रकांचे पालन करून, १० व्या एजीएमची सूचना आणि कंपनीच्या वार्षिक अहवालासह २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या आर्थिक विवरणांसह मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि

त्यासोबत संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे या तारखेला पाठवली जातील. नोव्हेंबर ०३, २०२१

इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे कंपनीच्या सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी मध्ये नोंदणीकृत

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४

(संधारित केल्यानसार), सर्वसाधारण सभा आणि लागु परिपत्रकांवरील सचिवीय मानक क्रमांक २० च्या नियम २० सह वाचलेले. नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे अधिकत एजन्सी म्हणन मतदानाच्या

सुविधेसाठी प्रदान केलेल्या एजीएमच्या १०व्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या

-त्र्यवसायाच्या संबंधात सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची

सुविधा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कंपनी प्रदान करत आहे. १९ नोव्हेंबर २०२१ च्या कट–ऑफ तारखेनुसार शेअर्स -धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा

डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजे एजीएम मध्ये१९ नोव्हेंबर

२०२१ रोजी नोंदवले गेले आहे, ती केवळ रिमोट ई-व्होटिंग तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र

असेल. रिमोट ई–मतदान कालावधी रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१ (९:०० वाजता भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१ (वाजता भाप्रवे) रोजी समाप्त होईल. बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रिमोट ई-

व्होटिंग पध्दत संध्याकाळी ५:०० नंतर परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे

डीमटेरिअलाइज्ड पध्दतीमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंगची पद्धत, जर असेल त

वास्तविक पध्दत आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांच्यासाठी ई-व्होटिंगची

पद्भत नोटिसमध्ये प्रदान केली आहे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठी लॉगिन तपशील सदस्यांना

त्यांच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्रारे एजीएममध्ये

सामील होण्याची सुविधा www.evoting.nsdl.com वर एनएसडीएल ई-व्होटिंग पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. सदस्यांना विनंती आहे की एजीएम दरम्यान लॉग इन करण्यासाठी तपशील आणि प्रक्रियेसाठी १० व्या

एजीएम सूचना पहा. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची

परवानगी दिली जाणार नाही. जर एखादी व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतर परंतु कट–ऑफ तारखेला किंवा त्यापुर्वी

म्हणजे १९.११.२०२१ रोजी कंपनीची सभासद झाली असेल, तर ती/ती evoting@nsdl.co. वर विनंती

पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. आणि secretary@kurlon.com वर डीमॅट खाते

क्रमांक/ फोलिओ क्रमांक, पॅन, नाव आणि नोंदणीकृत पत्ता नमूद करा. असे सदस्य १० व्या एजीएमच्या

सुचनेमध्ये कंपनीने नमुद केलेल्या पद्धतीने, इ-व्होटिंग सुचना वापरून त्यांचे मत देऊ शकतात. तथापि, ई-

व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणी केलेले सदस्य एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. ई-व्होटिंगची सविधा एजीएममध्ये उपलब्ध

करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी आधीच त्यांचे मत दिलेले नाही, ते

नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार

नसेल. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, ज्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे किंवा त्यांच्या संबंधित

डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत नाही, ते नाव, फोलिओ क्रमांक, पूर्ण पत्ता, स्कॅन केलेला उल्लेख

असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन प्रत secretary@kurlon.com वर पाठवून त्यांच्या ईमेल

पत्त्याची नोंदणी करू शकतात आणि कंपनीकडे नोंदणीकृत सदस्यांच्या पत्त्याच्या समर्थनार्थ स्वयं-प्रमाणित पॅ कार्ड आणि कोणतेही दस्तऐवज (जसे की डायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, आधार) /किंवा

कंपनीच्या आरटीए ला पत्र पाठवा. डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण केलेले सदस्य, त्यांच्या संबंधित डिपॉझिटर्र

सहभागीदारांसोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करू शकतात. एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि

ई-मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने शी

दीपक साधू, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. सभेच्या समाप्तीपासू-

शेअर ट्रान्सफर बुक्स १८ नोव्हेंबर २०२१ ते २५ नोव्हेंबर २०२१ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

अट्टेचाळीस तासांनंतर निकाल जाहीर केले जातील.

ठिकाण : बंगळुरू

दिनांक : ०२.११.२०२१

आहेत. १० व्या एजीएमच्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याच्या आवश्यकता एमसी परिपत्रकांद्वारे सदस्यांना वितरित केल्या गेल्या आहेत. नोटीस १०वी एजीएम आणि कंपनीचा वार्षिक अहवाल

कंपनीच्या वेबसाइटवर www.Kurlon.com वर उपलब्ध असेल.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना:

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

Date: 03.11.2021 Place: Thane

नोंदणीकृत कार्यालयः १४५/ए, मित्तल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-४३३३७२००, फॅक्सः +९१-२२-२२८७३०२२, ई-मेलः investor@blackrosechemicals.com वेबसाईटः www.blackrosechemicals.com, सीआयएनः एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव			एकत्रित				
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही		
क्र.	तपशील	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०		
		(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)	(पुनरावलोकन)		
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	90,200.22	9६,२५७.९९	६,६५७.४२	92,६0४.८३	२२,५१६.८४	99,396.02		
2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9,988.40	२,१७०.८४	७९६.८२	9,२२७.६८	२,२३५.६०	८३२.५१		
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9,988.40	२,१७०.८४	७९६.८२	9,२२७.६८	२,२३५.६०	८३२.५१		
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	९०२.४८	9,६२५.00	490.80	९२२.१५	9,६७०.३३	६२२.४५		
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	९०७.२७	9,६३9.८८	£08.83	९२६.९५	9,६७७.२9	६२९.४१		
દ્	समभाग भांडवल	490.00	490.00	490.00	490.00	490.00	490.00		
(g	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद								
	पत्रकात दिल्यानुसार								
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)								
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
	मूळ	9.00	3.98	9.90	9.69	3.26	9.22		
	सौमिकृत	9.00	3.98	9.90	9.69	3.26	9.22		
e-									

icu: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.blackrosechemicals.com वेबसाईटवर उपलब्ध आहे संचालक मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१ नोव्हेंबर, २०२१ कार्यकारी संचालक (डीआयएन:००३५१४२५)

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौिसंग सोसायटी लि.-हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

दावा दाखल

दावा

आचार्य पराशर को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.

जाब देणाऱ्याचे नाव

अनंत महादेव मोरे

नंद शंकर धोत्रे

अनिल नारायण कांबळे

नक्ष्मण बाबासाहेब आतकरे

पत्ता : बिल्डिंग नं.१८/५५९, पहिला माळा, पी एम जी पी कॉलनी,

मानखुर्द, मुंबई-४०००४३. संपर्कः९२२०२७४५२० अनुक्रमांक १ ते २७

श्री. त्रिंबक लक्ष्मण तांदळे २६.०८.२०२१ १,२६,९३०/-3388 श्री. प्रल्हाद निवृत्ती कांबळे १,७८,६२०/ श्री. सबोध मल्हारी बनसोडे २६.०८.२०२१ ३३४६ २,५६,५१०/ श्री. बळीराम तुकाराम पवार २६.०८.२०२१ ३३४७ १,२३,९७०/ सौ. रुक्मिणी बळीराम पवार २६.०८.२०२१ ३३४७ १,२३,९७०/ श्री. विशाल बळीराम पवार २६.०८.२०२१ ३३४७ १,२३,९७०/ श्री. चंदन विठोबा होतवार २६.०८.२०२१ 3386 १,८३,६००/ श्री. भिमराव नामदेव भवर २६.०८.२०२१ 3386 १,८३,६००/ २६.०८.२०२१ ३३४९ १,५७,१२०/ २६.०८.२०२१ ३३५० २,२३,७३०/ २६.०८.२०२१ 3340 २,२३,७३०/ दिनकर राधाजी वारे २६.०८.२०२१ २,२३,७३०/ चंदन विठोबा होतवार २६.०८.२०२१ ३३५१ १,८९,६९०/-संपत गेनबा सणस २६.०८.२०२१ ३३५२ २,१२,१००/-लक्ष्मण बाबासाहेब आतकरे २६.०८.२०२१ ३३५२ २,१२,१००/-दत्तात्रय कोंडीबा गटे २६.०८.२०२१ 3343 १,९४,८३५/-अशोक त्रिंबक पालवे २६.०८.२०२१ 3348 ३,०३,०२५/-मारूती विठ्ठल झेंडे २६.०८.२०२१ ३३५४ 3,03,024/-अशोक त्रिंबक पालवे २६.०८.२०२१ ३३५५ २,१२,४२०/-तळशीराम सर्जेराव रसाळ २६.०८.२०२१ ३३५५ २,१२,४२०/-2 २६.०८.२०२१ २,१२,४२०/-3 ३३५५ अनिल नारायण कांबळे ३३५६ १,७९,०४०/-

२६.०८.२०२१ सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स ठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत.

२६.०८.२०२१

२६.०८.२०२१

२६.०८.२०२१

२६.०८.२०२१

३३५६

३३५७

३३५७

३३५८

3349

१,७९,०४०/-

२,३५,०९० /-

२,३५,०९० /-

2,86,000 /

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १२.११.२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल

म्हणन आज दिनांक २९.१०.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.

सही/-उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

जाहिर नोटीस

पा नोटीसी द्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की

मौजे. ठाणे शहर (प.) येथील लव कुश कॉ . ऑप. हं

सोसायटी लिमिटेड. फ्लॅट नं. ४ (Read. No 'T.HA./HHC (T.C) 2608/1989-90 (क्षेत्रफब ५४.३६ चौ.मी.) आणि दुकान नं.३ (क्षेत्रफळ २०.९१ चौ.मी.) पूर्वदूत गती महामार्ग,जकात नाका, कोपर्र

ठाणे (पर्व) ४०० ६०३ सर्व्ह नं.१७ सी.टी.एस. - १४३

टिका.नं ४१/१७ कोपरी विलेज, तालुका आणि जिल्ह

ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात व सब रजिस्ट

. ाणे यांच्या अखत्यारीत अशी ही मालमता श्री. कुटट

गोपीनाथन यांच्या मालकीची आहे. सदर पलट नं.०

आणि दुकान नं.३ ह्या त्यांच्या कुटुंबियांच्या ताबे

कब्जा वहिवाटीत आहे. श्री. कुटटन गोपीनाथन यांचे दिनांक १८/०८/२०१

रोजी ठाणे येथे दुःखद निधन झालेले आहे. तसे त्यांच्या कायदेशीर पत्नी श्रीमती सतीकुमा

गोपीनाथन यांचे देखील दिनांक ०२/१२/२००५ ँठा

येथे दुःखद निधन झालेले आहे. या दामपत्याचे श्र

राजीव गोपीनाथन व रंजीव गोपीनाथन कायदेर्श

तरी वरीत पॅलट नं. ४ आणि दुकान नं.३ च्या मालर्व हक्काच्या संदर्भातील हस्तांतराबाबत कोणाचाह

मालकी, कब्जा, वहिवाट, विक्री करार, तारण, गहा

दान, बक्षिस, जुना व नवीन भाडे करार, भाडे पट पोटगी, विश्वस्त, अवाढ, मृत्युपत्र वगैरे कोणत्याह

प्रकारचे हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी त्यासंबंध

पुराव्याच्या कागदपत्रासहित सदरची नोटीस जाही

झाल्यापासन १५ दिवसाच्या आत आमच

कार्यालयात आमच्याकडे तशी लेखी स्वरूपात हरक्

दाखल करावी. जर मुदतीत तशी कोणाकडून कोणत्याही प्रकारची हरकत आली नाही किवां हक

अथवा हरकत असल्यास व मदतीत तशी हरकत

घेतल्यास ते त्यांनी सोडून दिले आहेत असे समजृ

वरील वर्णन केलेल्या मिळकतीचे आमचे अशील

विक्री करार द्वारे सदर मालमत्ता त्रयस्त व्यक्तीत

हस्तांतर करतील व त्यानंतर आलेल्या कोणत्याः हरकतीस आमचे अशील जबाबदार राहणार नाहीत

कार्यालयाचा पत्ता अवधूत दर्शन को.ऑप हौ.सो.लि. तळ मजला, फॅलट नं.१, संत तुकाराम् रोड, कोपरी कॉलनी, ठाणे (पुर्व.) ४००६०

ॲड. सुभाष चं गाडेक

याची कपया नोंद घ्याती

दिनांक:-०३/११/२०२१

वारस आहेत.

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

श्री दत्तप्रसाद सहकारी पतसंस्था लि.

पत्ता : डिओन शेल्टर को-ऑप.हौ.सोसायटी लि., १ला माळा, शॉप नं.१०९,

एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला स्टेशन जवळ, कुर्ला (पूर्व), मुंबई-४०००२४. अनुक्रमांक १ ते ७

अनुक्रमांक १ ते ७ अर्जन									
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार क्र				
१	मो. अर्सद कमालुद्दीन अंसारी	२५.०८.२०२१	३२९४	१८,०८,७४९/-	2				
२	मुनवर अली वसिम खान	२५.०८.२०२१	३२९४	१८,०८,७४९/-	3				
3	सौ. फरजाना अलाउद्दीन शेख	२५.०८.२०२१	३२९२	१०,४८,८३१/-	3				
8	तजमुल हुसेन नुरुल खान	२५.०८.२०२१	३२९०	३,८८,२९१/-	१				
4	सिराज अहमद जन्नत अली अंसारी	२५.०८.२०२१	३२९०	३,८८,२९१/-	2				
ξ	एकलाक अहमद वाहिदुल्ला शेख	२५.०८.२०२१	३२९०	३,८८,२९१/-	3				
૭	सलिम परवेज अब्दुल हकीम खान	२५.०८.२०२१	३२८९	९,३३,२४२/-	3				

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजु न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समन्स देत आहोत.

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २६.११.२०२१ रोजी दुपारी २.०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ०१.११.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही / -उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९,

दूर.:(९१-२२) २८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२) २८२६७३३७, website: in.pg.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

`	
	(रु.लाखात

				,
	(٩)	(२)	(३)	(8)
	संपलेली तिमाही	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले
		तिमाही	तिमाही	मागील वर्ष
तपशील	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०६.२०२१
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
n. कार्यचलनातून एकूण महसूल	५७ ३३१	४३ ५९८	५१ ६४०	२००९४२
 कालावधीकिरता निव्वळ नफा(कर, अपवादात्मक बाबपूर्व) 	११ २०५	3 008	१२ २२८	४२ ९४६
 करपूर्व कालावधीकिरता निव्वळ नफा(अपवादात्मक बाबनंतर) 	११ २०५	3 008	१२ २२८	४२ ९४६
 करानंतर कालावधीकिरता निव्वळ नफा 	८ १९३	२ ७५३	९५२९	३१०३८
 कालावधीकिरता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकिरता एकत्रित 				
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८ ०७९	२ ५७८	९ ४९९	३० ५७९
, समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	३ २५९	३ २५९	३ २५९	३ २५९
इतर समभाग				७५ ६४२
८. उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)				
(वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	२५.१४	८.४५	२९.२४	९५.२५
ब) सौमिकृत	२५.१४	८.४५	२९.२४	९५.२५

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या in.pg.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाण : मुंबई दिनांक : ०२ नोव्हेंबर, २०२१ कृपया आमच्या in.pg.com वेबसाईटला भेट द्या. संचालक मंडळाच्या वतीने व करिता जिलेट इंडिया लिमिटेड मधुसूदन गोपालन व्यवस्थापकीय संचालक

Dhanvarsha DHANVARSHA FINVEST LIMITED

CIN: L24231MH1994PLC334457 Reg.Off: 2nd Floor, Bldg. No. 4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai – 400 069 Phone: 022-6845 7200 Email: contact@dfltd.in Website: www.dfltd.in

EXTRACTS OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

						(RS. IN Lakns)
	Quarter Ended Half Year Ende				r Ended	Year Ended
Particulars Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
T di tiodidio	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)*
Total Revenue from operations	1,759.37	1,369.14	677.01	3,128.51	1,209.27	2,961.36
Net Profit / (Loss) for the period before Tax, (Exceptional and/or Extra-ordinary items)	265.48	175.84	42.79	441.32	107.33	278.22
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	265.48	175.84	42.79	441.32	107.33	278.22
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	178.39	(3.27)	36.70	175.10	72.44	130.10
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	178.75	(2.92)	36.70	175.81	72.44	131.51
Paid up Equity Share Capital	1,533.29	1,533.29	1,436.70	1,533.29	1,436.70	1,529.24
Reserves (excluding Revaluation Reserve)						8,462.13
Securities Premium Account	2,047.93	2,047.93	1,090.07	2,047.93	1,090.07	2,027.52
Net Worth	16,497.09	15,887.89	4,647.98	16,497.09	4,647.98	9,991.37
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	3,963.56	2,744.64	-	3,963.56	-	601.98
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
Debt Equity Ratio	1.10	-	-	1.10	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
Basic (Rs.)	1.11	0.03	0.26	1.14	0.51	0.88
Diluted (Rs.)	0.97	0.02	0.24	0.99	0.47	0.69
(Please refer note 3)						
Capital Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Debenture Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Notes:	*					

अर्जदार

जाब

दावा

रक्कम

. These consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2021, have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations")

The above consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2021, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of Dhanvarsha Finvest Limited ("Company") at its meeting held on November 01, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified report.

The shareholders of the Company in the Annual General Meeting held on September 20, 2021 have approved the sub-division of equity shares of the Company from Rs.

4. The Key data relating to standalone financial results of the Company is as under:							
	Quarter Ended			Half Yea	Year Ended		
Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	
T di libulato	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	

Particulars Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations	1,497.41	1,140.52	602.01	2,637.93	1,134.27	2,395.12
Profit/ (Loss) Before Tax	259.60	175.28	8.72	434.88	111.82	173.51
Profit/ (Loss) After Tax	190.22	3.50	4.48	193.72	78.80	68.45
Total Comprehensive income/(Loss)	190.58	3.85	4.48	194.43	78.80	69.86

The above is an extract of the detailed format of quarter and half year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52 of the Listing Regulations. The full format of the quarter and half year ended Financial Results are available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and on the Company's website viz. www.dfltd.in For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange website viz. www.bseindia.com

For Dhanvarsha Finvest Limited

Rohanjeet Singh Juneja Joint Managing Director DIN: 08342094

मंडळाच्या वतीने व करित कर्लऑन एंटरप्राइज लिमिटेड करिता

सही/-मोनू कुमार

Date: November 01, 2021

and on the Company's website viz, www.dfltd.in.